

August 01, 2024

DCS-CRD

BSE Limited

First Floor, New Trade Wing

Rotunda Building, Phiroze Jeejeebhoy Towers Dalal Street, Fort, Mumbai 400001

Fax No.2272 3121/2037/2039

Stock Code: 543213

Listing Compliance

National Stock Exchange of India Ltd. Exchange Plaza, 5th Floor, Plot No. C/1,

'G' Block, Bandra- Kurla Complex Bandra East, Mumbai 400 051

Fax No.2659 8237/8238

Stock Code: ROSSARI

Dear Sir/Madam,

Sub: News Paper Publication of Notice of 15th Annual General Meeting of the Company and E-Voting Information.

Pursuant to the Regulation 30, 44 and 47 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("Listing Regulations") and in compliance with Section 108 of the Companies Act, 2013 read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules 2014, as amended, we are enclosing herewith copies of Financial Express (English Daily) and Loksatta (Marathi Daily) both dated Thursday, August 01, 2024 for publication of Notice of 15th Annual General Meeting of the Company scheduled to be held on Friday, August 23, 2024 at 09:00 A.M. IST through Video Conferencing/Other Audio Visual Means ("VC/OAVM") and details relating to e-voting facility.

The same may please be taken on record and suitably disseminated to all concerned.

Thanking You,

Yours Sincerely,

For Rossari Biotech Limited

Parul Gupta Digitally signed by Parul Gupta Date: 2024.08.01 16:26:41 +05'30'



Parul Gupta

Company Secretary & Compliance Officer

Membership No.: A38895

Encl.: as above

ROSSARI BIOTECH LIMITED

(An ISO 9001:2015 & 14001:2015 Certified Company), CIN: L24100MH2009PLC194818

Regd. Office: 201 A - B, 2nd Floor, Akruti Corporate Park, L.B.S Marg, Next to GE Gardens, Kanjurmarg (W), Mumbai - 400078, India. T: +91-22-6123 3800 F: +91-22-2579 6982 Factory: Plot No. 10 & 11, Survey No. 90/1/10/ & 90/1/11/1, Khumbharwadi, Village Naroli, Silvassa - 396235, Dadra & Nagar Haveli (U.T.), India. T: 0260-669 3000 : Plot No. D3/24/3, Opposite Yokohama Tyre, Phase III, G.I.D.C Dahej, Village Galenda, Taluka Vagra, Bharuch-Gujarat - 392130, India. T : +91 2641-661621

info@rossari.com



www.rossari.com







THIS IS A PUBLIC ANNOUNCEMENT FOR INFORMATION PURPOSES ONLY AND IS NOT A PROSPECTUS ANNOUNCEMENT. THIS DOES NOT CONSTITUTE AN INVITATION OR OFFER TO ACQUIRE, PURCHASE OR SUBSCRIBE TO SECURITIES. THIS PUBLIC ANNOUNCEMENT IS NOT INTENDED FOR PUBLICATION OR DISTRIBUTION, DIRECTLY OR INDIRECTLY OUTSIDE INDIA

S A TECH SOFTWARE INDIA LIMI

CORPORATE IDENTITY NUMBER: U72900PN2012FLC145261 Our Company was originally incorporated as 'S A Tech Software India Private Limited' a private limited company under the Companies Act, 1956 at Pune, Maharashtra, pursuant to a

certificate of incorporation dated November 01, 2012, issued by the Registrar of Companies, Maharashtra, Pune ("RoC"). Thereafter, name of our Company was changed from 'S A Tech Software India Private Limited' to 'S A Tech Software India Limited', consequent to conversion of our Company from private to public company, pursuant to a special resolution passed by the shareholders of our Company on October 16, 2023, and a fresh certificate of incorporation consequent to change of name was issued by the RoC on November 03, 2023. Our Company's Corporate Identity Number is U72900PN2012FLC145261. For details of change in Registered office of our Company, please refer to the chapter titled "History and Certain Corporate Matters" on page 131 of this Prospectus. Registered Office: Off No. D-6030, 6th Floor Solitaire Bus. Hub Viman Nagar, Pune 411014, Maharashtra, India, Tel: +91 9022909131 Website: www.satincorp.com

Contact Person: Ms. Arnika Choudhary, Company Secretary and Compliance Officer; E-mail id: cs@satincorp.com

OUR PROMOTERS: SA TECHNOLOGIES INC., USA, MR MANOJ JOSHI, MRS PRIYANKA JOSHI

M/S MINDPOOL TECHNOLOGIES LIMITED, MR. RITESH SHARMA AND MRS. POONAM SHARMA

BASIS OF ALLOTMENT

INITIAL PUBLIC OFFER OF UP TO 39,00,000 EQUITY SHARES OF FACE VALUE ₹ 10 EACH (THE "EQUITY SHARES") OF S A TECH SOFTWARE INDIA LIMITED ("OUR COMPANY" OR THE "ISSUER") FOR CASH AT AN ISSUE PRICE OF ₹ 59 PER EQUITY SHARE (INCLUDING SECURITIES PREMIUM OF ₹ 49 PER EQUITY SHARE) ("ISSUE PRICE"), AGGREGATING UP IS (THE "ISSUE") DF WHICH UP TO 2,84,000 EQUITY SHARES AGGREGATING TO ₹ 167.56 LAKHS WILL BE RESERVED FOR SUBSCRIPTION BY MARKET MAKER "MARKET MAKER RESERVATION PORTION"). THE ISSUE LESS THE MARKET MAKER RESERVATION PORTION I.E. ISSUE OF UPTO 36,16,000 EQUITY SHARES OF FACE VALUE OF ₹10 EACH AT AN ISSUE PRICE OF ₹ 59 PER EQUITY SHARE AGGREGATING UPTO ₹ 2133.44 LAKHS IS HEREINAFTER REFERRED TO AS THE "NET ISSUE". THE ISSUE AND THE NET ISSUE WILL CONSTITUTE 29.86% AND 27.69% RESPECTIVELY OF THE POST-ISSUE PAID-UP EQUITY SHARE CAPITAL OF OUR COMPANY.

THE FACE VALUE OF THE EQUITY SHARE IS ₹ 10/- AND ISSUE PRICE IS ₹ 59/-THE ISSUE PRICE IS 5.9 TIMES OF THE FACE VALUE OF THE EQUITY SHARE

ANCHOR INVESTOR ISSUE PRICE: ₹ 59 PER EQUITY SHARE THE ISSUE PRICE IS 5.9 TIMES OF THE FACE VALUE

RISKS TO INVESTORS

- We are required to obtain, renew or maintain statutory and regulatory permits, licenses and approvals to operate our business, and any delay or inability in obtaining renewing or maintaining such permits, licenses and approvals could result in an adverse effect on our results of operations
- The Merchant Banker associated with the Issue has handled 27 public issues in the past two years out of which no issues closed below the Issue Price on Listing date
- The length of our sales cycle may fluctuate significantly and depends on several external factors which may result in significant fluctuations in our revenues.
- The Price/Earnings ratio based on Diluted EPS for year ended March 2024 for the company at the upper end of the Price Band is 14.53

Weighted Average Return on Net worth for Fiscals 2024, 2023 and, 2022 is 6.73%

BID/ISSUE PROGRAM

ANCHOR INVESTOR BIDDING DATE WAS: THURSDAY, JULY 25, 2024

BID/ ISSUE OPENED ON: FRIDAY, JULY 26, 2024 **BID/ ISSUE CLOSED ON: TUESDAY, JULY 30, 2024**

The Issue is being made through the Book Building Process, in terms of Rule 19(2)(b)(i) of the Securities Contracts (Regulation) Rules, 1957, as amended ("SCRR") read with Regulation 253 of the SEBI ICDR Regulations, as amended, wherein not more than 50% of the Net Issue shall be allocated on a proportionate basis to Qualified Institutional Buyers ("QIBs", the "QIB Portion") provided that our Company may, in consultation with the Book Running Lead Managers, may allocate up to 60% of the QIB Portion to Anchor Investors on a discretionary basis in accordance with the SEBI ICDR Regulations ("Anchor Investor Portion"), of which one-third shall be reserved for domestic Mutual Funds, subject to valid Bids being received from domestic Mutual Funds at or above the Anchor Investor Allocation Price. In the event of under-subscription, or non-allocation in the Anchor Investor Portion, the balance Equity Shares shall be added to the Net OIB Portion Further, 5% of the Net QIB Portion shall be available for allocation on a proportionate basis only to Mutual Funds, and the remainder of the Net QIB Portion shall be available for allocation on a proportionate basis to all QIBs, including Mutual Funds, subject to valid Bids being received at or above the Issue Price. However, if the aggregate demand from Mutual Funds is less than 5% of the Net QIB Portion, the balance Equity Shares available for allocation in the Mutual Fund Portion will be added to the remaining Net QIB Portion for proportionate allocation to QIBs. Further, not less than 15% of the Net Issue shall be available for allocation on a proportionate basis to Non-Institutional Bidders and not less than 35% of the Net Issue shall be available for allocation to Retail Individual Bidders in accordance with the SEBI ICDR Regulations, subject to valid Bids being received at or above the Issue Price. All potential Bidders (except Anchor Investors) are required to mandatorily utilise the Application Supported by Blocked Amount ("ASBA") process providing details of their respective ASBA accounts, and UPI ID in case of RIBs using the UPI Mechanism, applicable, in which the corresponding Bid Amounts will be blocked by the SCSBs or by the Sponsor Bank under the UPI Mechanism, as the case may be, to the extent of respective Bid Amounts Anchor Investors are not permitted to participate in the Issue through the ASBA process. For details, see "Issue Procedure" beginning on page 223 of Prospectus.

The bidding for Anchor Investors opened and closed on July 25, 2024. The Company received 86 Anchor Investor Application Forms from 06 Anchor Investors (including Nil mutual funds through Nil Mutual Fund schemes) for 20,40,000 Equity Shares. The Anchor Investor Allocation price was finalized at Rs. 59/- per Equity Share. A total of 10,82,000 Equity Shares were allotted under the

Anchor Investor portion aggregating to Rs. 638.38 Lakhs. The Issue (excluding Anchor Investors Portion) received 4,22,300 Applications for 1583888000 Equity Shares (before technical rejections) resulting in 614.46 times subscription (including

reserved portion of market maker). The details of the Applications received in the Issue from various categories are as under (before technical rejections Detail of the Applications Received:

S. No.	Category	No. of Applications*	No. of Equity Shares applied	Equity Shares Reserved as per Prospectus	No. of times Subscribed	Amount (in Rs.)
1.	Retail-Individual Investors	397011	780404000	12,66,000	616.43	74694000
2.	Non-Institutional Investors	25203	640162000	5,44,000	1176.77	32096000
3.	Market Maker	1	284000	2,84,000	1	16756000
4.	Qualified Institutional Buyers (Excluding Anchor Investors)	85	143644000	7,24,000	198.40	42716000
5.	Anchor Investors	6	2040000	10,82,000	1.88	63838000
	Total	422306	1566534000	39,00,000	401.68	230100000

This excludes 1046 applications for 20.92.000 Equity Shares from Retail Individual which were not in bid book but which were banked **Final Demand**

A summary of the final demand as per NSE as on the Bid/Issue Closing Date at different Bid prices is as under

Sr. No	Bid Price	No. of Equity Shares	% to Total	7		
1	56	2058000	0.1182	1741268000	0.1182	
2	57	816000	0.0469	1739210000	0.0469	
3	58	1020000	0.0586	1738394000	0.0586	
4	59	1286516000	73.8839	1737374000	73.8839	
5	CUTOFF	450858000	25.8925	1737374000	25.8925	
	Total	1741268000	100.00		100.00	

The Basis of Allotment was finalised in consultation with the Designated Stock Exchange, being National Stock Exchange of India Limited on June 26, 2024 1) Allotment to Retail Individual Investors (After Technical Rejections)

The Basis of Allotment to the Retail Individual Investors, who nave Bid at cut-off Price or at or above the Issue Price of Rs. 34/- per Equity Share, was finalized in consultation with National Stock Exchange of India Limited. The category has been subscribed to the extent of 1,285,54 times. The total number of Equity Shares Allotted in this category is 10,28,000 Equity Shares to 257 successful applicants. The details of the Basis of Allotment of the said category is as under

No. of Shares Applied for (Category Wise)	No. of application received	% of Total	Total No. of shares applied	% of Total	No. of Equity Shares Allotted per Applicant	Ratio	Total No. of Shares Allotted
Retail Individual Investor	390202	100.00	780404000	100.00	2000	1:616	1266000

2) Allotment to Non-Institutional Investors (After Technical Rejections)

The Basis of Allotment to the Non-Institutional Investors, who have Bid at cut-off Price or at or above the Issue Price of Rs. 34/- per Equity Share, was finalized in consultation with National Stock Exchange of India Limited. The category has been subscribed to the extent of 1328.64 times. The total number of Equity Shares Allotted in this category is 4,40,000 Equity Shares to 110 successful applicants. The details of the Basis of Allotment of the said category is as under

No. of Shares applied for (Category wise)	Number of applications received	% to total	Total No. of Shares applied in each category	% to total	Proportionate shares available	allot	tio of tees to icants	Total No. of shares allocated/alloted	Surplus/Deficit (8)-(6)	
1	2	3	4	5	6		7	8	9	
4000	13454	54.07	53816000	8.41	45732	1	585	46000	268	
6000	1845	7.41	11070000	1.73	9407	1	369	10000	593	
8000	1857	7.46	14856000	2.32	12624	2	619	12000	-624	
10000	1087	4.37	10870000	1.70	9237	3	652	10000	763	
1786000	1	0.00	1786000	0.28	1518	1	1	2000	482	
1788000	1	0.00	1788000	0.28	1519	1	1	2000	481	
1794000	1	0.00	1794000	0.28	1524	1	1	2000	476	
1796000	2	0.01	3592000	0.56	3052	1	1	4000	948	
1800000	2	0.01	3600000	0.56	3059	1	1	4000	941	
1802000	2	0.01	3604000	0.56	3063	1	1	4000	937	
1808000	2	0.01	3616000	0.56	3073	1	1	4000	927	
1810000	41	0.16	74210000	11.59	63063	32	41	64000	937	

3) Allotment to QIBs excluding Anchor Investors (After Technical Rejections)

Allotment to QIBs, who have bid at the Issue Price of Rs. 34/- per Equity Share or above, has been done on a proportionate basis in consultation with National Stock Exchange of India Limited. This category has been subscribed to the extent of 170.21 times of QIB portion. The total number of Equity Shares allotted in the QIB category is 5,84,000 Equity Shares, which were allotted to 62 successful + Applicants

Category	FIs	Banks	MF's	IC's	NBFC's	AIF	FPI	Others	Total
QIB	14,000	48,000	-	6,000	1,32,000	2,02,000	3,22,000	-	7,24,000

4) Allotment to Anchor Investors (After Technical Rejections)

The Company in consultation with the BRLM has allocated 10.82,000 Equity Shares to 6 Anchor Investors at the Anchor Investor Issue Price of Rs. 59/- per Equity Shares in accordance with the SEBI ICDR Regulations. This represents 60% of the QIB Category

Category	FIs/BANKS	MF's	IC	AIF	FIIs/FPIs	NBFC'S	TOTAL		
Anchor	-	-	-	-	7,10,000	3,72,000	10,82,000		

5) Allotment to Market Maker (After Technical Rejections)

The Basis of Allotment to Market Maker who have bid at an Issue Price of Rs 59/- per Equity Share or above, was finalised in consultation with NSE. The category was subscribed by 1.00 times i.e for 2.84,000 Equity Shares the total number of shares allotted in this category is 2.84,000 Equity Shares. The category wise details of the Basis of Allotment are as under:

	No. of Shares Applied No. of Application for (Category wise) Received		% of Total Total No. of Shares % to T Applied in each Category			Total No. of Shares Allotted	Ratio	
ı	2,84,000	1	100	2,84,000	100	2,84,000	1	1
ı	Total	1	100	2,84,000	100	2,84,000		

The Board of Directors of our Company at its meeting held on July 31, 2024 has taken on record the basis of allotment of Equity Shares approved by the designated stock exchange, being National Stock Exchange of India Limited and has allotted the Equity Shares to various successful applicants. The Allotment Advice Cum Refund Intimation will be dispatched to the address of the investors as registered with the depositories. Further, instructions to the SCSBs shall be dispatched/mailed for unblocking of funds and transfer to the Public Issue Account on or before June 27, 2024 and payment to non-Syndicate brokers shall be issued on June 27, 2024. In case the same is not received within ten days, investors may contact the Registrar to the Issue at the address given below. The Equity Shares allotted to the successful allottees shall be uploaded on or before June 27, 2024 for credit into the respective beneficiary account subject to validation of the account details with the depositories concerned. The Company is in the process of obtaining the listing and trading approval from National Stock Exchange of India Limited and the trading of the Equity Shares is expected to commence on June 28, 2024.

Note: All capitalized terms used and not defined herein shall have the respective meanings assigned to them in the Prospectus dated July 31, 2024 filed with the Registrar of Companie: Pune, Maharashtra ("RoC")

INVESTORS, PLEASE NOTE

The details of the allotment made has been hosted on the website of the Registrar to the Issue, Bigshare Services Private Limited at website: www.bigshareonline.com.

All future correspondence in this regard may kindly be addressed to the Registrar to the Issue quoting full name of the First/ Sole Bidder Serial number of the ASBA form, number of Equity Shares bid for, Bidder DP ID, Client ID, PAN, date of submission of the Bid cum Application Form, address of the Bidder, the name and address of the Designated Intermediary where the Bid cum Application Form was submitted by the Bidder and copy of the Acknowledgment Slip received from the Designated Intermediary and payment details at the address given below:

BOOK RUNNING LEAD MA TO THE ISSUE	NAGE
OVDÍ	

GYR

GYR CAPITAL ADVISORS PRIVATE LIMITED

Address: 428, Gala Empire, Near JB Tower, Drive in Road, Thaltej, Ahmedabad -380 054, Gujarat, India. Telephone: +91 87775 64648 Facsimile: N.A. E-mail: info@gyrcapitaladvisors.com

Website: www.gyrcapitaladvisors.com Investor grievance: investors@gyrcapitaladvisors.com

Contact Person: Mohit Baid SEBI Registration Number: INM000012810

Place: Pune

REGISTRAR TO THE ISSUE



BIGSHARE SERVICES PRIVATE LIMITED Office No. 56-2, 6th Floor, Pinnacle Business Park Next to Ahura Center, Mahakali Caves Road, Andh East, Mumbai-400 093, Maharashtra, India Tel No.: +91 22 6263 8200

Fax: +91 22 6263 8299 Website: www.bigshareonline.com Email: ipo@bigshareonline.com; Investor Grievance Email: nvestor@bigshareonline.com Contact Person: Sagar Pathare SEBI Registration No.: INR000001385

COMPANY SECRETARY AND COMPLIANCE OFFICER

Technologies Ms. Arnika Choudhary, is the Company Secretary and Compliance Office of our Company. Her contact details are set forth hereunder Address: Off No. D-6030, 6th Floor Solitaire Bus. Hub Viman Nagar, Pun

Telephone: +91 9022909131, Facsimile: N.A

Investors can contact the Company Secretary and Compliance Officer or the BRLM or the Registrar to the Issue in case of any pre-issue or post-issue related problems, such as non-receipt of letters of Allotment, non-credit of Allotted Equity Shares in the

respective beneficiary account and refund orders, etc

On behalf of Board of Directors For S A TECH SOFTWARE INDIA LIMITED

Ms. Arnika Choudhary

Date: July 31, 2024 Disclaimer: S A TECH SOFTWARE INDIA LIMITED is proposing, subject to applicable statutory and regulatory requirements, receipt of requisite approvals, market conditions and other considerations, to make an initial public offer of its Equity Shares and has filed the Prospectus with the Registrar of Companies, Maharashtra on July 31, 2024 and thereafter with SEBI and the Stock Exchange. The Prospectus is available on the website of NSE Emerge at https://www1.nseindia.com/emerge/index_sme.htm and is available on the websites of the BRLM at www.gyrcapitaladvisors.com Any potential investors should note that investment in equity shares involves a high degree of risk and

for details relating to the same, please refer to the Prospectus including the section titled "Risk Factors" beginning on page 34 of the Prospectus. The Equity Shares have not been and will not be registered under the U.S. Securities Act of 1933, as amended (the "Securities Act") or any state securities laws in the Unite States, and unless so registered, and may not be offered or sold within the United States, except pursuant to an exemption from, or in a transaction not subject to, the registration requirements of the Securities Act and in accordance with any applicable U.S. state securities laws. The Equity Shares are being offered and sold outside the United States in 'offshore transactions' in reliance on Regulation under the Securities Act and the applicable laws of each jurisdiction where such offers and sales are made. There will be no public offering in the United States.

NPST

NETWORK PEOPLE SERVICES TECHNOLOGIES LIMITED

Registered office: Off No. 427/428/429, A - Wing, NSIL, Lodha Supremus II, Road No. 22, Wagle Industrial Estate, Thane (W) – 400604, Maharashtra, India CIN: L74110MH2013PLC248874, Website: https://www.npstx.com Email: cs@npstx.com

The 11th Annual General Meeting ("AGM") of Network People Services Technologies imited ("the Company") will be held on Monday, August 26, 2024 at 12:30 PM (IST hrough Video Conference ("VC") / Other Audio Visual Means ("OAVM") pursuant to applicable provisions of the Companies Act, 2013 read with latest Circular No 09/2023 dated September 25, 2023 read with General Circular No. 14/2020 dated 8 April, 2020 and General Circular No. 17/2020 dated 13 April, 2020, respectively issued by the Ministry of Corporate Affairs ("MCA Circulars") and Circular No SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2021/11 dated January 15, 2021 and Circular No SEBI/HO/CFD/CFD-PoD-2/P/CIR/2023/167 dated October 7, 2023 respectively ssued by the Securities and Exchange Board of India ("SEBI Circulars"), to transac the businesses as set out in the Notice convening the 11th AGM. Electronic copy of the Notice convening the 11th AGM, containing among others

procedure & instructions for e-voting and the Annual Report for the FY 2023-24 will be sent, in due course, to those Members whose e-mail ID is registered with the Company/Depository Participant.

Members who have not registered their e-mail address, are requested to register the same at the earliest: In respect of shares held in demat form - with their depository participants (Dps)

Members holding shares in demat form can also send e-mail to <u>ashok.sherugar@linkintime.co.in</u> to register their e-mail address for the limited purpose of receiving the Notice of 11 $^{\scriptscriptstyle \rm th}$ AGM and the Annual Report for the FY 2023-24. The Company will provide facility to Members to exercise their voting rights by electronic means. The instructions for joining the 11 $^{\scriptscriptstyle \mathrm{th}}$ AGM through VC/OAVM and the process of e-voting (including the manner in which Members who have not registered their e-mail address can cast their vote through e-voting), will form part of the Notice

Notice convening the 11th AGM and the Annual Report for the FY 2023-24 will also be available on the websites of the Company at https://www.npstx.com and on the stock exchange viz. NSE at https://www.nseindia.com in due course.

For Network People Services Technologies Limited

Sd/

Place: Morbi

Date:: 01.08.2024

Chetna Chawla

Place: Thane Date: August 1, 2024

Company Secretary and Compliance Officer

ROSSARI BIOTECH LIMITED ROSSARI

Regd. Office: 201 A - B, 2nd Floor, Akruti Corporate Park, L.B.S Marg, Next to GE Gardens, Kanjurmarg (W) Mumbai – 400078 CIN: L24100MH2009PLC194818

Phone: +91 22 6123 3800 ● Website: www.rossari.com ● Email: info@rossari.com NOTICE OF THE 15TH ANNUAL GENERAL MEETING

AND REMOTE E-VOTING INFORMATION Notice is hereby given that the 15th Annual General Meeting ("AGM") of

Rossari Biotech Limited ("the Company") is scheduled to be held on Friday, August 23, 2024 at 09:00 A.M. IST through Video Conferencing ("VC") /Other Audio Visual Means ("OAVM") facility, without Physical attendance of the Members, to transact the businesses, as set out in the Notice convening the AGM of the Company. In accordance with General Circular Nos,14/2020, 17/2020, 20/2020,

02/2021. 03/2022. 10/2022 and 09/2023 issued by the Ministry of Corporate Affairs ("MCA") and Circular No. SEBI/HO/CFD/CMD1/ CIR/P/2020/79, SÈBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2021/11, SEBI/HO/CFD CMD2/CIR/P/2022/62, SEBI/HO/CFD/PoD-2/P/CIR/2023/4 and SEBI/HO/CFD-PoD-2/P/CIR/2023/167 issued by the Securities and Exchange Board of India ("SEBI") (hereinafter collectively referred to as "the Circulars"), the AGM of the Company will be held through

Further, in accordance with the aforesaid Circulars, the Notice convening the AGM and the Annual Report for the Financial Year 2023-24 has been electronically sent to all the Members whose email addresses were registered with the Company and/or Depository Participant(s)

Instructions for remote e-voting and e-voting during the AGM

- Pursuant to the provisions of Section 108 and other applicable provisions, if any, of the Companies Act, 2013 read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014, and Regulation 44 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulation, 2015, the Company is pleased to provide the facility of remote e-voting to the Members, to exercise their rights to vote on the resolutions proposed to be passed at the AGM. The facility of casting votes by the Members using an electronic voting system and for participating in the AGM through VC/OAVM facility along with e-voting during the AGM will be provided by Link Intime India Private Limited ("LIIPL").
- The Remote e-voting period commences on Tuesday, August 20, 2024 at 09:00 A.M. IST and will end on Thursday, August 22, 2024 at 05:00 P.M. IST. Voting through remote e-voting will not be permitted beyond 5:00 P.M. IST on Thursday, August 22, 2024. E-voting shall also be made available at the AGM and the Members attending the meeting who have not cast their vote through remote e-voting shall be able to vote at the AGM. The cut-off date for determining eligibility of the Members for voting
- through remote e-voting and voting at the AGM is Friday, August 16, 2024. A person whose name is recorded in the Register of Members or in Register of beneficial owners maintained by Depositories as on the f date i.e. Friday, August 16, 2024 shall only the facility of remote e-voting as well as voting at the AGM.
- Members who have acquired shares after sending the Annual Report for the Financial Year 2023-24 through electronic means and before the cut-off date are requested to refer to the Notice of AGM for the process of obtaining the USER ID and Password for casting the vote.
- The manner of voting remotely or during the AGM for Members holding shares in dematerialized mode, physical mode and for Members who have not registered their email addresses has been provided in the Notice convening the AGM. Instructions for attending the AGM through VC / OAVM are also provided in the Notice of the
- 6. Members who have cast their vote through remote e-voting can participate in the AGM but shall not be entitled to cast their vote again.
- In case of any queries relating to voting by electronic means, please refer the Frequently Asked Questions ('FAQs') and InstaVote e-voting manual available at https://instavote.linkintime.co.in under Help section or send an email to enotices@linkintime.co.in or contact on: Tel: 022 - 4918 6000. In case Members have any grievances connected with the login/ e-voting, please contact Mr. Rajiv Ranjan, Asistant Vice President - LIIPL at instameet@linkintime.co.in and +91-022-49186175.

The Notice of the AGM and Annual Report for the Financial Year 2023-24 along with further details are available on the website of the Stock Exchanges, BSE Limited at www.bseindia.com and the National Stock Exchange of India Limited at www.nseindia.com and on the website of the Company at www.rossari.com and on LIIPL's website at instavote.linkintime.co.in.

The Members holding Shares in physical form and who have not registered their e-mail addresses are requested to update the same with the Company's Registrar and Share Transfer Agent ("RTA"), Link Intime India Private Limited at this link: https://linkintime.co.in/emailreg/ email_register.html. In case of any query, Members may visit https://liiplweb.linkintime.co.in/rnthelpdesk/Service_Request.html. Members holding Shares in dematerialized mode are requested to register their Email Addresses and Mobile Numbers with their relevant Depositories through their Depository Participants.

The relevant documents pertaining to the items of business to be transacted at the AGM are available for inspection through electronic mode, Members are requested to write to the Company at investors@rossari.com for inspection of said documents.

The Board of Directors at their Meeting held on Monday, April 29, 2024 have considered and recommended payment of Final Dividend of Re. 0.50 (25%) per equity share of a Face Value of Rs. 2/- each for the Financial Year ended March 31, 2024, subject to approval of Members in the ensuing AGM. The Record date fixed for determining the eligibility of Members for the

payment of Final Dividend is Friday, August 16, 2024. The Final Dividend f approved would be paid to the eligible Members on or after Monday, September 02, 2024. The manner in which the Members, who wish to register their bank mandates for receiving their dividends are detailed in the Notice of AGM.

For Company's communication in relation to TDS on dividend payment and related Forms / Declarations thereto, the Members are requested to refer to the Notice of the AGM and Company's website at https://www.rossari.com/wp-content/uploads/2024/07/Detailed-note-on-Deduction-of-Tax-at-source-on-Dividend.pdf.

Date : July 31, 2024 Place : Mumbai

Parul Gupta

Sd/-

Head - Company Secretary & Legal Membership No.: A38895

For Rossari Biotech Limited

exu_S

LEXUS GRANITO (INDIA) LIMITED CIN: L26914GJ2008PLC053838

Registered Office: Survey No. 800, Opp. Lakhdhirpur Village Lakhdhirpur Road, N. H. 8A Tal. Morbi Lakhdhirpur, Rajkot GJ 363642 IN Tel. No. +91-7567500110, Email: cs@lexustile.com, Website: www.lexusgranito.com

NOTICE TO MEMBERS otice is hereby given that 1st Extra Ordinary General Meeting ("EGM") of Lexus Gran

(India) Limited ("the Company") will be held on Saturday, August 24, 2024 at 01:00 P.M. (IST) through video conferencing (VC)/ other audio-visual means (OAVM). The venue of the aid meeting shall be deemed to be the registered office of the company at Survey No. 800 Opp. Lakhdhirpur Village,Lakhdhirpur Road, N. H. 8A, Tal. Morbi, Lakhdhirpur Rajkot GJ 363642 IN to transact the business as set forth in the Notice of EGM dated July 22, 2024. The Notice of 1st EGM for the financial year 2024-25, has been sent through electronic mode o those members whose email addresses are registered with the Company/ Depository Participants. The Notice of the EGM is also available on Company's website i.e. www.lexusgranito.com, website of the Stock Exchange where the shares of the Company are listed i.e. NSE Limited at www.nseindia.com and on the website of NSDL a www.evoting.nsdl.com. The dispatch of Notice has been completed on Wednesday, July 31

Friday, August 16, 2024 may cast their vote electronically on the business as set out in the Notice of EGM through electronic voting system ("remote e-voting") of National Securities Depository Limited ("NSDL"). The detailed procedure/instructions for remote e-voting are contained in the Notice of EGM. All the members are informed that: The business, as set out in the Notice of Extra Ordinary General Meeting, will be

Members holding shares in physical form or in dematerialized form, as on the cut-off date

- transacted through voting by electronic means:
- The remote e-voting shall commence on Tuesday, August 20, 2024 (9:00 A.M.) (IST) iii) The remote e-voting shall end on Friday, August 23, 2024 (5:00 P.M.) (IST)
- iv) The cut-off date, for determining the eligibility to vote through remote e-voting or through the e-voting system during the EGM is $\bf Friday, August\,16, 2024$ Any person, who becomes member of the company after sending the Notice of EGM by
- email and holding shares as on the cut off date i.e., Friday, July 26, 2024 may obtain the login ID and password by sending a request at evoting@nsdl.co.in or cs@lexustile.com . However if a person is already registered with NSDL for remote e-voting then existing user ID and password can be used for casting vote;) Members may note that; a) the remote e-voting module shall be disabled by NSDL after
- the aforesaid date and time for voting and once the vote on resolution is cast by member the member shall not be allowed to change it subsequently; b) the members who have cast their vote by remote e-voting prior to the EGM may participate in the EGM through VC/OAVM facility but shall not be entitled to cast their vote through e-voting system during the EGM; c) members participating in the EGM and who have not cast their vote by remote e-voting but shall be entitled to cast their vote through e-voting system during the EGM and d) a person whose names is recorded in the Register of members or in the register of beneficial owners maintained by the depositories as on the cut-off date only shall be entitled to avail the facility of remote e-voting, participating in the EGM through VC/OAVM facility and e-voting during the EGM. ii) In case of any queries/grievances, Members may refer to the "Frequently Asked
- Questions (FAQs) for Members and remote e-Voting user manual for Members" available at the downloads section of http://www.evoting.nsdl.com or call the toll free no.: 1800 1020 990 and 1800 22 44 30 or send a request at evoting@nsdl.co.in or contact Ms Pallavi Mhatre at the designated email id pallavid@nsdl.co.in who will also address the grievances connected with the voting by electronic means. Members may also write an email to Ms. Preeti Agarwal, Company Secretary at cs@lexustile.com or contact at Tel

The Register of Members and Share Transfer Books of the Company will remain closed from Saturday, August 17, 2024 to Saturday, August 24, 2024 (both days inclusive) for the

For Lexus Granito (India) Limited

Anilkumar Babulal Detroia

Chairman and Managing Director

RAS RESORTS AND APART HOTELS LIMITED

CIN: L45200MH1985PLC035044 Regd. Office: Rosewood Chambers, 99/C, Tulsiwadi, Tardeo, Mumbai – 400034 **Tel No.:** 022-43216600, **Fax No.:** 022-23526325

Email ID: mumbaioffice@rasresorts.com, Website: www.rrahl.com <u>notice of 40[™] annual general meeting and e-voting information</u> Notice is hereby given that the $40^{ ext{th}}$ Annual General Meeting ('AGM') of the members o Ras Resorts And Apart Hotels Limited (the 'Company') will be held on Saturday, Augus 24, 2024 at 11.00 a.m. IST through Video Conferencing ('VC') / Other Audio Visual Means ('OAVM') in compliance with the applicable provisions of the Companies Act 2013 ('Act') & Rules framed thereunder and the SEBI (Listing Obligations and Disclosur

Requirements) Regulations, 2015 ('Listing Regulations') In compliance with the General Circular No. 20/2020 dated May 5, 2020 read with General circular No. 14/2020 dated April 08, 2020 and General Circular No. 17/2020 dated April 13, 2020, January 13, 2021, December 14, 2021, May 05, 2022, Decembe 28, 2022 and September 25, 2023 (collectively referred to as "MCA Circulars") and Circular No. SEBI/HO/CFD/CMD1/P/2020/79 dated 12th May, 2020 and circular no. SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2021/11 dated January 15, 2021, dated May 13, 2022, January 05, 2023 and October 07, 2023 in relation to "Relaxation from compliance with certain provisions of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements Regulations 2015

Pursuant to Section 101 of the Act read with Rule 18 of the Companies (Management and Administration) Rules, 2014, Regulation 36 of the Listing Regulations, Secretarial Standard on General Meetings (SS-2) and in compliance with the MCA Circulars and SEBI Circulars, the Notice of 40th AGM along with the Annual Report 2023-24 have been sent on July 31, 2024 by email to those members whose email addresses are registered with the Company / Registrar and Share Transfer Agent / Depositories. The requirements of sending physical copy of the Notice of the 40° AGM and Annual Report to the Members have been dispensed with vide MCA Circulars and SEBI Circular. Members are hereby nformed that the said Annual Report including AGM Notice is also available on the Company's website <u>www.rrahl.com</u>, website of the Stock Exchange i.e. BSE Limited at www.bseindia.com respectively and on the website of National Securities Depository

Limited ('NSDL') at www.evoting.nsdl.com Pursuant to Section 108 of the Act read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014, as amended from time to time, Regulation 44 of the Listing Regulations and SS-2, the Company is providing its members the e-voting facility to east their votes on all the resolutions set out in the AGM Notice by using an electror voting system from a place other than the venue of the AGM (i.e. remote e-voting). The Company will also provide a facility of e-voting to members during the AGM, who have not cast their vote by remote e-voting. The Company has entered into an arrangemer with NSDL for providing the remote e-voting and e-voting during the AGM.

A person whose name appears on the Register of Members / Beneficial Owners as on the cut-off date i.e. Saturday, August 17, 2024 shall only be entitled to avail the remote e-voting facility or e-voting during the AGM. The remote e-voting period will commence on Wednesday, August 21, 2024 at 9.00 a.m.

(IST) and will end on Friday, August 23, 2024 at 5:00 p.m. (IST). During this period, the nember(s) of the Company may cast their votes electronically on items mentioned in the AGM Notice. The remote e-voting shall be disabled for voting by NSDL on Friday. August 23, 2024 at 5:00 p.m. (IST) and remote e-voting shall not be allowed beyond the said date and time. Once the vote on a resolutions is cast by a member, any subsequen change shall not be allowed. The voting rights of the members shall be in proportion to their shares in paid-up share capital of the Company as on the cut-off date i.e. Saturday, August 17, 2024. The detailed instructions relating to remote e-voting and e-voting during the AGM are provided in the Notes forming part of the AGM Notice.

Only those Members, who will be present in the AGM through VC / OAVM and have no east their vote on the Resolutions through remote e-voting and are otherwise not barred rom doing so, shall be eligible to vote through e-voting system available during the 40^{th} AGM. Members who have cast their vote through remote e-voting will be eligible to attend the AGM. However, they will not be eligible to vote on such resolutions again at

Any person, who becomes a member of the Company after sending of the AGM Notice

by email and holding shares as on Saturday, August 17, 2024, may refer to the AGM Notice and obtain the login ID and password from NSDL by sending a request at evoting@nsdl.com Members whose email id is not registered, may refer 'Process for hose shareholders whose email addresses are not registered with the Depositories/ Company/RTA for obtaining login credentials for e-voting' as detailed in 40th AGM Notice. Ms. Jigyasa ved (Membership No. FCS 6488) or failing her Ms. Sarvari Shah Membership No. FCS 9697) of M/s Parikh & Associates, Practicing Company Secretaries, has been appointed as the Scrutinizer for conducting the e-voting process in a fair and transparent manner. The Results declared alongwith the Scrutinizer's Report shall be placed on the Company's website, <u>www.rrahl.com</u> and on the website of NSDL and communicated to the BSE Limited where the shares of the Company are listed. In case of any queries or issues regarding attending AGM/e-voting, members may refer to the Frequently Asked Questions (FAQs) and e-voting manual available at www.evoting.nsdl.com under help section or contact -Ms. Pallavi Mhatre, Manager, NSDL, at evoting@nsdl.co.in / pallavid@nsdl.co.in, Tel: 91 22 2499 4545/ 1800222-990 OR Mr. Michael Monterio, Director M/s Satellite Corporate Services Private Limited Office no. 106 & 107, Dattani Plaza, East West Compound, Andheri Kurla Road, Sakinaka-Mumbai-400072. Phone Nos: 022-28520461 /462 Email Id:

service@satellitecorporate.com Website: <u>www.satellitecorporate.com</u> For Ras Resorts And Apart Hotels Limited Vishamber Shewakramani Managing Director & CFO DIN:00021163

"IMPORTANT" Whilst care is taken prior to acceptance of advertising

Date : August 01, 2024

Place: Mumbai

copy, it is not possible to verify its contents. The Indian Express (P) Limited cannot be held responsible for such contents, nor for any loss or damage incurred as a result of transactions with companies, associations or individuals advertising in its newspapers or Publications. We therefore recommend that readers make necessary inquiries before sending any monies or entering into any agreements with advertisers or otherwise acting on an advertisement in any manner whatsoever.



'फ्रोझन फूड'मुळे कर्करोगाचा धोका

अारोग्य

नवी दिल्ली: आजकाल अनेकांना शीतपेटीतील अन्न (फ्रोझन फूड) आणि हवाबंद तयार अन्नाचे खूप आकर्षण असते. ज्यांना जास्त वेळ नसतो किंवा काहीही शिजवायचे माहीत नसते, त्यांना या गोष्टी खायला जास्त आवडतात. मात्र, हे अन्न आपल्या आरोग्यासाठी हानीकारक आहे. ताज्या अन्नाच्या तुलनेत शीतपेटीतील अन्न आरोग्यासाठी चांगले नसते. या अन्नामुळे कर्करोगाचा धोका वाढू शकतो, असा दावा संशोधकांनी केला आहे.

गेल्या काही वर्षांत अमेरिकेपासून भारतापर्यंत 'फ्रोझन फुड'चे आकर्षण झपाट्याने वाढले आहे. या अन्नामुळे

अशक्तपणा? थकवा?

जळजळ?

Tanvi

२ तन्वीशता

टॅबलेट्स घ्या.

लठ्ठपणा, लिव्हर, किडनी, हृदय आणि शरीराच्या प्रत्येक अवयवाला



Toll Free No.: 1800 233 0234

हानी पोहोचते. 'फ्रोझन फुड'मध्ये सोडियमचे प्रमाण जास्त असल्याने या अन्नामुळे शरीरात अनेक समस्या निर्माण होतात. 'फ्रोझन फूड' खाल्ल्याने स्वादुपिंडाच्या कर्करोगाचा

खोकला?

सतत घश्याची खवखव?

Tanvi

१ तन्वीज्येष्ठा

चघळून घ्या.

संशोधनात असेही दिसून आले आहे की, हॉट डॉग, फ्रोझन मसालेदार मांसाहार आणि सॉस खाल्ल्याने कर्करोगाचा धोका ६५ टक्क्यांनी वाढू शकतो. 'फ्रोझन फूड'मुळे मधुमेहाचा धोका निर्माण होतो. हे अन्न ताजे ठेवण्यासाठी स्टार्चचा वापर केला जातो. या स्टार्चमुळे जेवणाची चव वाढते, तरी ते पंचायला जड जाते. अशा स्थितीत जास्त साखर खाल्ल्याने मधुमेहाचा धोका वाढतो. तसेच प्रक्रिया केलेल्या अन्नामुळे हृदयविकाराला निमंत्रण मिळू शकते. या अन्नात ट्रान्स फॅटचे प्रमाण जास्त असते, ज्यामुळे रक्तवाहिन्यांमध्ये गुठळ्या होण्याची समस्या निर्माण होते. त्यामुळे हृदयविकाराचा धोका वाढतो. 'फ्रोझन फूड'मध्ये भरपूर फॅट असतात, त्यामुळे स्थूलपणाही वाढतो.

आरोग्यसल्ला

डॉ. मानसी

9137231554

औषधांचा साटा करणाऱ्या खासगी डॉक्टरांची चौकशी


लोकसत्ता प्रतिनिधी

मुंबई: राज्यातील खासगी डॉक्टर हे औषधांचा साठा आणि विक्री मोठ्या प्रमाणात करत आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणात औषधांचा साठा व विक्री करणाऱ्या खासगी डॉक्टरांची तपासणी करण्याचा निर्णय अन्न व औषध प्रशासनाने घेतला आहे. ही मोहीम १ ते १४ ऑगस्ट दरम्यान राबवण्यात येणार

राज्यातील अनेक झोपडपट्टी व ग्रामीण भागामध्ये आरोग्य सेवा पुरवणारे खासगी डॉक्टर हे रुग्णांची तपासणी करून त्यांना औषधे देत असतात. मात्र औषध आणि सौंदर्यप्रसाधनाच्या नियमाच्या अनुसूची क नुसार डॉक्टरांना मोठ्या प्रमाणात औषधांचा साठा करणे व त्याची विक्री करण्यास परवानगी

...

ऑल फूड ॲण्ड ड्रग लायसन्स होल्डर फाऊंडेशनचे अध्यक्ष अभय पांडे यांनी या निर्णयाचा निषेध केला आहे. राज्यात ग्रामीण व झोपडपट्टी भागात औषधांची



त्यामुळे राज्यातील खासगी डॉक्टर या कायद्याचे उल्लंघन करत असल्याचे महाराष्ट्र राज्य केमिस्ट आणि ड्रगिस्ट असोसिएशनने पत्राद्वारे २४ जुलै २०२४ रोजी अन्न व औषध प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिले आहे. याची दखल घेत अन्न व औषध प्रशासनाने १ ते १४ ऑगस्टदरम्यान राज्यातील सर्व खासगी डॉक्टरांची तपासणी

VALIANT ORGANICS LIMITED

CIN: L24230MH2005PLC151348 Regd. Off.: 109, Udyog Kshetra, Mulund-Gorgaon Link Road, Mulund (W),
-40080; Website: www.valiantorganics.com; Email: investor@valiantorgan

Telephone: +91-22-6797 6683

NOTICE OF 19TH ANNUAL GENERAL MEETING TO BE HELD THROUGH VIDEO

CONFERENCING (VC) /OTHER AUDIO-VISUAL MEANS (OAVM) AND E-VOTING INFORMATION

NOTICE IS HERE BY GIVEN THAT the 19th Annual General Meeting (the "AGM") of the Members of Valian Organics Limited ("the Company") will be held on Wednesday, August 21, 2024 at 11:30 A.M. (IST) through VC

OAVM in compliance with the provisions of the Companies Act, 2013 and rules made thereunder and the SEB

Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("Listing Regulations") read with Genera

Circular 10/2022 dated December 28, 2022, and subsequent circulars issued in this regard, the latest being 09/2023

dated September 25, 2023, issued by the Ministry of Corporate Affairs ("MCA") and dated January 05, 2023 and

October 07, 2023, and subsequent circulars issued in this regard by the Securities and Exchange Board of India

"SEBI") (Collectively referred to as "Circulars") to transact the businesses as set out in the Notice convening AGM.

n compliance with the said Circulars, Notice of the AGM along with the Annual Report for Financial Year 2023-24

has been sent on July 30, 2024 through electronic mode to those Members whose e-mail address are registered

with the Company's Registrar and Share Transfer Agent /Depositories. The Notice and the Annual Report 2023

24 is available on the Company's website at www.valiantorganics.com, websites of the Stock Exchanges i.e. BSI

Limited and National Stock Exchange of India Limited at www.bseindia.com and www.nseindia.com respectively

Pursuant to the provisions of Section 108 of the Companies Act. 2013 read with Rule 20 of the Companie

Management and Administration) Rules, 2014, as amended from time to time and Regulation 44 of the Listing

Regulations and Secretarial Standard on General Meetings (SS-2) issued by the Institute of Company

Secretaries of India, the Company is providing to all its Members the facility to cast their vote electrically on all

esolutions as set out in the Notice of the 19th AGM. For this purpose, the Company has availed facility for voting

through electronic means from National Securities Depository Limited (NSDL) available at www.evoting.nsdl.com

The e-voting period shall commence on Sunday, August 18, 2024 at 9:00 A.M. (IST) and ends on Tuesday, August

20, 2024 at 5:00 P.M. (IST). During this period, Members holding shares as on Cut-Off Date i.e., Monday, Augus

lembers who have acquired shares after sending of Notice through electronic means and holds shares as or

Cut-Off Date may obtain the User ID and Password by sending a request at evoting@nsdl.co.in o

investor@valiantorganics.com. However, if the person is already registered with NSDL for remote e-voting ther

The facility for e-voting will also be made available during the AGM and those Members present in the AGM through

VC/OAVM, who have not cast their vote on the resolution through remote e-voting and or otherwise not barred

from doing so shall be eligible to vote through the e-voting systems at the AGM. The Members who cast their vote

Members who do not have the User ID and Password for e-voting and for attending AGM through VC/OAVM o

nentioned in the Notice of the 19th AGM. Further Members can also use the OTP based login for logging into the

Members shall be able to attend the AGM through VC / OAVM provided by NSDL at https://www.evoting.nsdl.com

by using their remote e-voting login credentials and selecting the EVEN for Company's AGM. The attendance o

the Members attending the AGM through VC/OAVM will be counted for the purpose of ascertaining the quorum

Members who have not registered their e-mail addresses, so far, are requested to register their e-mail addresse

Process for those shareholders whose e-mail addresses are not registered with the Company for

In case shares are held in demat mode, please provide DPID-CLID (16 digit DPID + CLID or 16 digit beneficiary ID), Name, client master or copy of Consolidated Account statement, PAN (self-attested scanned

copy of PAN card), AADHAAR (self-attested scanned copy of Aadhaar Card) to investor@valiantorganics.com.

Alternatively, member may send an e-mail request to evoting@nsdl.co.in for obtaining User ID and Password

case of any assistance, Members may refer the Frequently Asked Questions (FAQs) for Shareholders and e

oting user manual for shareholders available at the download section of www.evoting.nsdl.com or call on toll fre

no.: 1800-222-990 or send a request to Mr. Amit Vishal, Senior Manager, NSDL, Email: amitv@nsdl.co.in/

By Order of the Board of Directors

For Valiant Organics Limited

Kaustubh B. Kulkarn

Company Secretary ICSI M. No. A52980

(रु. कोटीमध्ये

१०.७७

n respect of electronic holdings with the Depository through their concerned Depository Participants.

procuring user id and password for remote e-voting and e-voting during the AGM:

by remote e-voting prior to the AGM may also attend the AGM but shall not be entitled to cast their votes again

12, 2024, may cast their vote electronically. The e-voting module shall be disabled by NSDL for voting thereafter.

and on the website of NSDL (agency for providing the Remote e-Voting facility) at www.evoting.nsdl.com.

करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार राज्यातील प्रत्येक औषध निरीक्षकाला किमान १० डॉक्टरांची तपासणी करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच या तपासाबाबतचा अहवाल व त्याअनुषंगाने केलेल्या कार्यवाहीचा ऑगस्टपर्यंत मुख्य कार्यालयात जमा करण्याचे निर्देश देण्यात आले

'फॉरेन्सिक' विभागाची दुरवस्था धोक्याची घंटा!

निम्मी पदे रिकामी असल्याने उच्च न्यायालयाची नाराजी

लोकसत्ता प्रतिनिधी

नागपूर : राज्यातील 'फॉरेन्सिक' विभागात कर्मचाऱ्यांचा अभाव ही न्यायक्षेत्रासाठी धोक्याची घंटा आहे. 'फॉरेन्सिक' विभागाकडून गुन्ह्यांच्या विश्लेषणात होणाऱ्या विलंबामुळे गंभीर गुन्ह्यांबाबत निर्णय देताना होणारा उशीरही चिंताजनक आहे, असे परखंड निरीक्षण मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी नोंदवले. गृह विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या 'फॉरेन्सिक' विभागाच्या संचालकांना हे चित्र बदलण्याबाबत दोन दिवसात माहिती देण्याचे आदेशही न्यायालयाने दिले.

न्यायालयांमध्ये गुन्हेगारांचा गुन्हा सिद्ध करण्यासाठी शास्त्रीय पुरावे निर्णायक भूमिका बजावतात. त्यामुळे पोलीस तपासात मदत करण्यासाठी गृह विभागाच्यावतीने राज्यातील विविध भागात 'फॉरेन्सिक सायन्स'

प्रयोगशाळा स्थापन करण्यात आल्य आहेत. नागपुरमध्येही 'फॉरेन्सिक विभागाची प्रादेशिक प्रयोगशाळ आहे. मात्र या प्रयोगशाळेत कर्मचाऱ्यांची कमतरता असल्याच न्यायालयाने प्रकरणाच्या सुनावणी दरम्यान नोंदवले व प्रादेशिक प्रयोगशाळेतील उपसंचालकांना रिक्त पदांबाबत शपथपत्र सादर करण्याचे आदेश दिले होते. उपसंचालकांनी सादर केलेल्य शपथपत्रानुसार, राज्यभरातील विविध प्रयोगशाळेत १०७७ पैकी ४७९ परे रिक्त आहेत. यामध्ये सर्वाधिक २४६ रिक्त पदे तृतीय श्रेणी कर्मचाऱ्यांची आहेत. द्वितीय श्रेणीतील १०६ पदेही अद्याप भरली नाहीत. पदे रिक्त असल्याने गुन्ह्यातील नमुन्यांच्या विश्लेषणात विलंब होत असल्याची कबुली स्वतः गृह विभागाने फेब्रुवारी महिन्यात काढलेल्या अधिसूचनेत

राझारा बायाटक लिमिटेड



एल. बी. एस. मार्ग, जीई गार्डनच्या पुढे, कांजुरमार्ग (प), मुंबई – ४०००७८.

CIN:L24100MH2009PLC194818 दुरध्वनी: +९१ २२ ६१२३ ३८०० ● संकेत स्थळ : www.rossari.com

ई-मेल : info@rossari.com

१५ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना आणि दूरस्थ ई-मतदानाचा तपशील ("एजीएम") कंपनीच्या एजीएम बोलाविणाऱ्या सचनेमध्ये नमर कामकाजावर विचारविनिमय करण्याकरिता, सदस्यांच्या प्रत्य उपस्थितीशिवाय व्हिडीओ कॉन्फरन्सिंग **("व्हीसी"**) / अदर ऑडिओ व्हिज्युअल मिन्स (**"ओएव्हिएम"**) द्वारा शुक्रवार, ऑगस्ट २३, २०२४ रोजी सकाळी ०९:०० वाजत (भाप्रवे) घेण्याचे निर्धारित करण्यात आले आहे.

कॉर्पोरेट कामकाज मंत्रालयाद्वारे (**"एमसीए"**) निर्गमित केलेले जनरल सर्क्युलर १४/२०२०, १७/२०२०, २०/२०२०, ०२/२०२१, ०३/२०२२, १०/२०२२ आणि ०९/२०२३ आणि सिक्युरिटीज ॲण्ड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (**"सेबी"**) (यापुढे **' सर्क्यलर्स "** म्हणन एकत्रितरीत्या संदर्भीत) यांच्याद्वारे निर्गमित केलेले सर्क्यलर नं सेबी/एचओ/सीएफडी/सीएमडी१/सीआयआर/पी/२०२०/७९, सेबी/एचओ/सीएफडी, सीएमडी२/सीआयआर/पी/२०२१/११, सेबी/एचओ/सीएफडी/सीएमडी२/सीआयआर /पी/२०२२/६२, सेबी/एचओ/सीएफडी/पीओडी-२/पी/सीआयआर/२०२३/४ आणि सेबी/एचओ/सीएफडी/पीओडी-२/पी/सीआयआर/२०२३/१६७ च्या अनुपालनार्थ

व्हीसी/ओएव्हीएम द्वारा कंपनीच्या एजीएमचे आयोजन केले जाणार आहे. या अधिक , पूर्वोक्त सर्क्युलर्सच्या अनुसार एमसीए बोलविणारी सूचना आणि वित्तीय वर्ष २०२३-२४ करिताच्या वार्षिक अहवालाच्या इलेक्ट्रॉनिक प्रती सर्व सदस्यांना ज्यांचे ई-मेल पत्ते कंपनी/डिपॉझिटरी पार्टिसिपन्ट्सकडे नोंदणीकृत आहेत त्यांना पाठविण्यात

दूरस्थई-मतदान व एजीएम कालावधीत ई मतदानाकरिता सूचना

- १) कंपन्या (व्यवस्थापन व प्रशासन) नियम, २०१४ च्या नियम २०सह वाचीत कंपन्य अधिनियम, २०१३ च्या कलम १०८ आणि अन्य लाग तरतदी, जर असल्यास, आणि सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेन्ट्स) रेग्युलेशन, २०१५ च्या रेग्युलेशन ४४ च्या अनुसार कंपनीला एजीएम मध्ये मंजुर करावयाच्या प्रस्तावित ठरावांवर त्यांचा मतदान करण्याचा हक्क बजावण्याकरिता सदस्यांना दूरस्थ ई-मतदा सुविधेची तरतूद करून देत आहे. इलेक्ट्रॉनिक वोटिंग सिस्टमचा वापर करू सदस्यांना मतदान करण्याची सुविधा आणि एजीएम कालावधीत ई-वोटिंगसह व्हीसी ओएव्हीएम सुविधेद्वारे एजीएम मध्ये सहभागी होण्याकरिता सुविधेची तरतृद लिंक इनटाइम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड (" **एलआयआयपीएल"**) द्वारा करूने देण्यात
- द्रस्थ ई-मतदान कालावधी मंगळवार, ऑगस्ट २०, २०२४ रोजी सकाळी ०९.० वाजता (भाप्रवे) ला सूरु होईल आणि गुरुवार, ऑगस्ट २२, २०२४ रोजी संध्याकाळी ०५.०० वाजता (भाप्रवे)ला संपेल, दूरस्थ ई-मतदाना द्वारे मतदानास गुरुवार, ऑगस्ट २२, २०२४ रोजी संध्याकाळी ०५.०० वाजता (भाप्रवे) नंतर अनुमती दिली जाणार नाही. ई वोटिंग एजीएम मध्ये सुद्धा उपलब्ध करून देण्यात येणार आहे आणि सभेमध्ये उपस्थित राहणारे सदस्य, ज्यांनी दूरस्थ ई-मतदान द्वार त्यांचे मतदान केलेले नाही , ते एजीएम मध्ये मतदान करण्यास सक्षम असणार आहेत.
- एजीएम मध्ये मतदान आणि दरस्थ ई-मतदाना द्वारे मतदान करण्याकरिता सदस्यांची पात्रता ठरविण्याकरिता कट-ऑफ डेट शुक्रवार, ऑगस्ट ६, २०२४ ही आहे. ज्या व्यक्तींचे नाव कट-ऑफ डेट म्हणजेच रशुक्रवार, ऑगस्ट १६, २०२४ रोजी प्रमाणे सदस्यांच्या नोंदवहीत किंवा डिपॉझिटरीजद्वारे ठेवण्यात आलेल्या लाभाधिकारी मालकांच्या नोंदवहीत अभिलिखित आहे, तीच केवळ एजीएम मध्ये तसेच दूरस्थ ई-मतदान स्विधेचा लाभ घेण्यास हक्कदार असणार आहे.
- . ज्या सदस्यांनी इलेक्ट्रॉनिक प्रणालीद्वारे कट–ऑफ डेट पूर्वी वित्तिय वर्ष २०२३–२४ करिता वार्षिक अहवाल पाठविल्यानंतर भाग प्राप्त केले आहेत त्यांना विनंती करण्यात येते की, त्यांनी मतदान करण्याकरिता युजर-आयडी व पासवर्ड प्राप्त करण्याकरिता अनुसरण करण्यात यावयाच्या प्रक्रियेकरिता एजीएमची सचना पहावी.
- दिमरेशिलाईज्ड प्रणालीत प्रत्यक्ष स्वरूपात भाग असलेल्या सदस्यांकरिता प्रजीपम कालावधीत किंवा वोटिंग रिमोटली करण्याची पद्धत आणि सदस्यांकरिता ज्यांनी त्यांचे ई-मेल पत्ते नोंदणीकृत केलेले नाहीत त्यांनी एजीएमच्या सूचनेमध्ये प्रणाली संबंधित तरतूद करुन देण्यात आली आहे. व्हीसी /ओएव्हीएम सविधेद्वारे एजीएम मध्ये उपस्थित राहण्याकरिता सूचनांची तरतूद एजीएमच्या सूचनेमध्ये सुद्धा करून देण्यात
- ज्या सदस्यांनी दूरस्थ ई-मतदानाद्वारे त्यांचे मतदान केलेले आहेत ते एजीएम मध्ये सहभागी होऊ शकतील, परंतु ते पुन्हा मतदान करण्यास हक्कदार नसतील
- डलेक्टॉनिक प्रणालीदारे मतदान करण्यासंबंधित कोणत्याही शंका असल्यास. कपय आस्क्ड क्वेशन्स (**"एफएक्यूज"**)आणि हेल्प सेक्शनअंतर्गत https://instavote linkintime.co in यावर उपलब्ध असलेले इन्स्टावोट ई-वोटिंग मॅन्युअल पाहावे किंवा enotices@linkintime.co.in यावर ई-मेल पाठवावा किंवा टेलिफोन ०२२ -४९१८ ६००० संपर्क साधावा जर सदस्यांकडे लॉग-इन /ई-वोटिंग संबंधित कोणत्याही तक्रारी असल्यास त्यांनी कृपया श्री राजीव रंजन सहाय्यक उपाध्यक्ष एलआयआयपीएल instameet@linkintime.co.in आणि +९१-०२२-

एजीएमची सूचना आणि वित्तीय वर्ष २०२३–२४ चा वार्षिक अहवाल पुढील तपशिलांसह स्टॉक एक्सचेंजेसच्या वेबसाइटवर बीएसई लिमिटेडच्या www.bseindia.com वर व नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेडच्या www.nseindia.com वर आणि कंपनीच्या वेबसाइट www.rossari.com वर व एलआयआयपीएलच्या वेबसाइट instavote.linkintime.co.in वर उपलब्ध आहे.

वास्तविक रूपात भाग धारण करणाऱ्या व आपले ई-मेल ॲडेसिस ज्यांनी नोंदविले नाहीत अशा सदस्यांना विनंती करण्यात येते की, त्यांनी ते कंपनीचे रजिस्ट्रार ॲण्ड शेअर ट्रान्स्फर एजन्ट (**"आरटीए"**), लिंक इनटाइम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड यांच्याकडे https://linkintime.co.in/emailreg/email_register.html या लिंकवर अद्यावत करावेत. कोणत्याही प्रश्नाच्या संदर्भात सदस्य https://liiplweb.linkintime.co.in/ rnthelpdesk/Service_Request.html ला भेट देऊ शकतात. अवास्तविक रूपात भाग धारण करणाऱ्या सदस्यांनी कृपया आपले ई-मेल ॲड्रेसिस व मोबाइल नंबर्स त्यांच्या डिपॉझिटरींकडे पार्टिसिपन्ट्सच्या मार्फत त्यांच्या आपापल्या डिपॉझिटरींकडे नोंदवावेत. एजीएममध्ये करावयाच्या कामकाजाच्या बाबींशी निगडित संबंधित कागदपत्रे इलेक्ट्रॉनिक

पध्दतीद्वारा पाहणीकरिता उपलब्ध आहेत. सदस्यांनी उक्त कागदपत्रांच्या पाहणीसाठी कृपया investors@rossari.com मध्ये कंपनीला लेखी कळवावे. शनिवार, एप्रिल २९, २०२४ रोजी घेण्यात आलेल्या त्यांच्या सभेत संचालक मंडळाने येत्या

एजीएममध्ये सदस्यांच्या मंजुरीसापेक्ष मार्च ३१, २०२४ रोजी संपलेल्या वित्तीय वर्षासाठी प्रत्येकी रू.२/- दर्शनी मुल्याच्या प्रति समभाग रू. ०.५० (२५ %) अंतिम लाभांशाच्या प्रदानाचा विचार केला आहे व शिफारस केली आहे.

अंतिम लाभांशाच्या प्रदानासाठी सभासदांची पात्रता निश्चित करण्यासाठी शक्रवार. ऑगस्ट १६. २०२४ नोंद दिनांक निश्चित करण्यात आली आहे. अंतिम लाभांश जर संमत झाल्यास पात्र सभासदांना त्याचे प्रदान सोमवार, सप्टेंबर ०२, २०२४ रोजी किंवा त्यानंतर प्रदान करण्यात येईल. स्वरूप ज्यामध्ये सभासद ज्यांना त्यांचा लाभांश प्राप्त करण्यासाठी त्यांच्य बँकेचे खाते नोंदविण्यासाठी एजीएमच्या सूचनेमध्ये देण्यात आले आहे.

लाभांशाच्या प्रदानावर टीडीएस संदर्भात कंपनीचा पत्रव्यवहार आणि त्यासंदर्भात संबंधित अर्ज/ घोषणापत्रासाठी सभासदांना एजीएमच्या सूचनेचा आणि कंपनीचे संकेतस्थळ https://www.rossari.com/wp-content/uploads/2024/07/Detailed-note-on-Deduction-of-Tax-at-source-on-Dividend.pdf. चा संदर्भ घेण्याची विनंती करण्यात येत

दिनांक: जुलै ३१, २०२४

ठिकाण : मंबर्ड

प्रमख - कंपनी सचिव आणि कायदा सभासद क. ए३८८९५

पुणे : ३ ऑगस्ट : शतायू डेक्कन : ८७९६०२१००३ । ४ ऑगस्ट : लक्ष्मी रोड : ९८६०२३८४०९

गॅस ? अपचन ?

Tanvi

हर्षद कशाळकर, लोकसत्ता

अलिबाग : मुंबई-नागपूरला जोडणारा ५५ हजार कोटींचा ७०१ किमीचा समृद्धी महामार्ग सहा वर्षांत तयार झाला. दक्षिण मुंबईला उरणशी जोडणाऱ्या १८ हजार कोटींच्या अटल सेतूवरून आठ वर्षांत वाहतूक सुरू झाली. पण मुंबई आणि गोव्याला जोडणारा महामार्ग गेल्या १३ वर्षांपासून अजूनही बनतोच आहे. देशात प्रतिदिन ३७ किमी लांबीचे महामार्ग बनवणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग विभागाला हा महामार्ग मात्र अद्याप पूर्ण का करता आला नाही, असा प्रश्न कोकणवासीयांना पडला

दरवर्षी गणेशोत्सवाचे दिवस जवळ येताच मुंबई-गोवा महामार्गाच्या अपूर्ण कामांची चर्चा जोर धरते. त्यानंतर मंत्री, सत्ताधारी नेते, अधिकारी यांचे पाहणी दौरे होतात. महामार्ग पूर्ण करण्याच्या नव्या मुदती जाहीर केल्या जातात. मात्र, या सर्व तारखा महामार्गावरील खङ्घांमध्ये साचलेल्या पाण्यात वाहून जातात आणि मुंबई-गोवा महामार्ग अपूर्णच राहतो.

रस्ता होत नाही म्हणून कोकणातील लोक न्यायालयात गेले. न्यायालयानेही सरकारची आणि यंत्रणांची कानउघाडणी केली. या कानउघाडणीनंतर न्यायालयात हमीपत्रे दिली गेली. पण काम पूर्ण झाले नाही. दरम्यानच्या काळात जेवढी कामे झाली त्यांच्या दर्जाबाबतही प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत. आधी कशेडी बोगद्याला गळती लागली. महाडजवळ दरड कोसळली, पेणजवळ काँक्रीटच्या रस्त्याला तडे गेल्याने रस्ता फोडून पुन्हा करण्याची वेळ आली. 9३ वर्षांपासून महामार्गाची वाट रखडलेलीच

'समृद्धी', 'अटल' मार्गी; कोकणची वाट खडतर!



राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष, राजकीय उदासिनता, ठेकेदारांची निष्क्रियता आणि भ्रष्टाचार या विळख्यात पळस्पे ते इंदापूर रस्त्याचे काम रखडले आहे. यासाठी आंद्रोलने

तरी किती करायची ? खड्डे भरण्याच्या

नावाखाली दरवर्षी करोडो रूपये खर्च केले जात आहेत, ते वेगळेच. **– दिलीप जोग**, सामाजिक कार्यकर्ते

चिपळूण येथील शेख बहादूर चौकातील उड्डाणपूल काम सुरू असतानाच कोसळला. परशुराम घाटात संरक्षक भिंत

देशात प्रतिदिन ३७ किलोमीटर लांबीचे महामार्ग बनवण्याचा विक्रम राष्ट्रीय महामार्ग विभागाने केला आहे. पण त्याच विभागाला मुंबई-गोवा महामार्गावरील पळस्पे ते इंदापूर हा ८४ किलोमीटर लांबीचा मार्ग १३ वर्षांत पूर्ण करता आलेला

महामार्गावरील पुलांची कामे आणि त्यांना जोडणाऱ्या

रस्त्यांची कामे शिल्लक आहेत. ज्या ठिकाणी ही कामे अपूर्ण आहेत. ती लवकर व्हावीत यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. त्यासाठी संबंधित ठेकेदार आणि संबंधित यंत्रणांना निर्देश दिले आहेत.

- **२वींद्र चव्हाण**, सार्वजनिक बांधकाममंत्री

कामे कुटे अपूर्ण?

- 💻 रायगड जिल्ह्यात कासू ते इंदापूर आणि इंदापूर ते लोणेरे हा टप्पा
- 🔳 इंदापुर आणि माणगावच्या बाह्यवळण रस्त्यांचे काम ठप्प
- 🖿 कोलाड आणि लोणेरे येथील उड्डाण पुलांची कामे धिम्या गतीने
- रत्नागिरीत अनेक ठिकाणी कामे अपूर्ण. आरवली ते सावर्डे रस्त्याची सर्वाधिक दुर्दशा

१३ वर्षांच्या काळात झालेले प्रकल्प

- 🔳 उत्तर प्रदेशमधील २९६ किमीचा द्रुतगती
- 💻 उत्तर प्रदेशातील पूर्वांचल एक्स्प्रेस वे. दिल्लीतील १३५ किमीचा वेस्टर्न पेरीफेरल
- द्रुतगती मार्ग. 🔳 अटल सेतू. 🔎 समृद्धी महामार्ग.

फारशी वेगळी नाही. हे काम २०१४ साली सरू होऊन २०१६ साली पर्ण होणे अपेक्षित होते. दहा वर्षानंतरही हे काम पूर्ण झालेले नाही. मात्र, या संपूर्ण कालावधीत या कामांचा एकूण खर्च आता १५ हजार ६०० कोटींवर गेला आहे.

Crompton

you may use existing User ID and Password and cast your vote

under Section 103 of the Companies Act, 2013.

by providing the details mentioned in Point 1.

voting@nsdl.co.in, Tel:022-24994360.

Place: Mumbai

Date : July 31, 2024

Process of Registering E-mail addresses:

क्रॉम्प्टन ग्रिव्ह्ज कन्झ्युमर इलेक्ट्रिकल्स लिमिटेड

सीआयएन : य३१९००एमएच२०१५पीएलसी२६२२५४ **गेंदणीकृत व कॉर्पोरेट कार्यालय** : टॉवर ३, पहिला मजला, ईस्ट विंग, इक्विनॉक्स बिझनेस पार्क एल.बी.एस.मार्ग, कुर्ला (प), मुंबई - ४०० ०७०, भारत. टेलि : +९१-२२-६१६७ ८४९९; फॅक्स : +९१-२२-६१६७ ८३८३

ईमेलः <u>crompton.investorrelations@crompton.co.in</u> वेबसाइट : <u>www.crompton.co.in</u> ३० जून, २०२४ रोजी संपलेले तिमाही लेखापरीक्षित आर्थिक निष्कर्ष

तपशील		एर	त्रित		एकमेव				
		तिमाही संपलेल्या			तिमाही संपलेल्या			वार्षिक संपलेल्या	
	३०.०६.२०२४	३०.०६.२०२४ ३१.०३.२०२४ ३०.०६.२०२		३१.०३.२०२४	३०.०६.२०२४	३१.०३.२०२४	३०.०६.२०२३	३१.०३.२०२४	
	अलेखापरीक्षित	लेखापरीक्षित	अलेखापरीक्षित	लेखापरीक्षित	अलेखापरीक्षित	लेखापरीक्षित	अलेखापरीक्षित	लेखापरीक्षित	
नामकाजातून एकूण उत्पन्न	२१६१.४७	१९७७.०४	१८९६.६५	७३८०.२०	१९८१.२९	१८११.०५	१६७६.०५	६४४८.७२	
ज्ञालावधीकरिता निव्वळ नफा∕ (तोटा) कर, अपवादात्मक आणि∕ किंवा	२०३.४८ १६९.०४ १५५.८२			५७३.०७	२१०.६९	२०६.३९	१५१.१०	६११.०४	

			अलेखापरीक्षित	लेखापरीक्षित	अलेखापरीक्षित	लेखापरीक्षित	अलेखापरीक्षित	लेखापरीक्षित	अलेखापरीक्षित	लेखापरीक्षित
li	۶.	कामकाजातून एकूण उत्पन्न	२१६१.४७	१९७७.०४	१८९६.६५	७३८०.२०	१९८१.२९	१८११.०५	१६७६.०५	६४४८.७२
	۶.	कालावधीकरिता निव्वळ नफा∕ (तोटा) (कर, अपवादात्मक आणि∕ किंवा असाधारण आयटम्स पूर्वी)	२०३.४८	१६९.०४	१५५.८२	५७३.०७	२१०.६९	२०६.३९	१५१.१०	६११.०४
	₹.	करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/ (तोटा) (कर, अपवादात्मक आणि / किंवा असाधारण आयटम्स नंतर)	28.50	१६९.०४	१५५.८२	५७३.०७	२१०.६९	२०६.३९	१५१.१०	६११.०४
	% .	करोत्तर कालावधीकरिता निव्वळ नफा/ (तोटा)(अपवादात्मक आणि/ किंवा असाधारण आयटम्सनंतर)	१५२.३५	१३३.४३	१२२.०३	S6'888	१५७.६२	१६०.९७	११५.३२	४६६.४५
	ч.	कालावधीकरिता एकूण व्यापक उत्पन्न (कालावधीकरिता समाविष्ट नफा (करोत्तर) आणि अन्य व्यापक उत्पन्न (करोत्तर)	१५२.३६	१३४.७१	१२१.५१	<i>888</i> ,88	१५७.७६	१६२.५०	११४.९९	<i>8€0</i> .00
	€.	भरणा केलेले इक्विटी समभाग भांडवल	१२८.६५	१२८.६२	१२७.९४	१२८.६२	१२८.६५	१२८.६२	१२७.९४	१२८.६२
li	७.	आरक्षिते	२६६४.५९	२५०९.५२	२४०३.८९	२५०९.५२	२८७६.४५	२७१५.३८	२५७९.९९	२७१५.३८
H	८.	सिक्युरिटीज प्रिमियम अकाऊंट	३६५.५४	३६१.४८	२८२.४४	३६१.४८	३६५.५४	३६१.४८	२८२.४४	३६१.४८
H	۶.	अनियंत्रित व्याज	४४९.९५	४४९.३५	४५१.३४	४४९.३५	-	-	-	-
H	१०.	निव्वळ मूल्य	इ६०८.७३	७१.১४४६	३२६५.६१	७१.১४४६	३३७०.६४	३२०५.४८	२९९०.३७	३२०५.४८
H	११.	भरणा केलेले कर्जाऊ भांडवल⁄ थिकत ॠण	€00.00	€00.00	९२५.००	६००.००	€00.00	€00.00	९२५.००	€00.00
Ш	१२.	ॠण इक्विटी गुणोत्तर (वेळांत)	0.80	0.80	٥.२८	0.80	٥.٩٥	0.88	0.38	0.88
	१३.	प्रति समभाग मिळकत (प्रत्येकी रु. २ची)								
		मूळ प्रतिभाग	२.३६ *	२.१६ *	१.८६ *	8.88	२.४५ *	२.५२*	१.८१*	७.२९
		मिश्रित प्रतिभाग	२.३६ *	२.१६ *	१.८५*	٤.८८	7.84*	7.47*	१.८०*	७.२९
	१४.	कर्ज सेवा व्याप्ती गुणोत्तर	0.₹0*	०.५४*	4.99*	१.६१	०.५६ *	०.५७*	* €0.0	१.५२

१५. व्याज सेवा व्याप्ती गुणोत्तर

दिनांक : ३१ जुलै, २०२४

अपवादात्मक आणि / किंवा असाधारण आयटम्सचे इंड एएस रुल्स/ एएस रुल्सनच्या अनुसार, जेथे लागू केलेले आहे, नफा व तोटा विवरणामध्ये समायोजन केलेले आहे.

वरील उतारा सेबी (लिस्टिंग ऑब्लीगेशन्स अँड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन्स, २०१५च्या रेग्युलेशन ३३ अंतर्गत स्टॉक एक्सचेंजेसकडे फाईल केलेल्या तिमाही संपलेल्या आर्थिक निष्कर्षांचे सविस्तर प्रारूप आहे.तिमाही संपलेल्या आर्थिक निष्कर्षांचे संपूर्ण प्रारूप www.nseindia.com व www.bseindia.com या स्टॉक एक्सचेंजेसच्या संकेतस्थळांवर आणि www.crompton.co.in या कंपनीच्या संकेतस्थळांवर सुद्धा उपलब्ध आहे.

क्रॉम्प्टन ग्रिव्ह्ज कन्झ्युमर इलेक्ट्रिकल्स लिमिटेडच्या वतीने आणि करिता

१८.५७

प्रोमित घोष व्यवस्थापकिय संचालक व सीईओ डीआयएन : ०५३०७६५८

गुटखा कारवाईत 'एफडीए' ला व्यवस्थेचाच अडथळा!

गुटखा विक्रीवर निर्दयपणे कारवाईची गरज

संदीप आचार्य, लोकसत्ता

मुंबईः कांदिवलीतील एका दुकानात मोठ्या प्रमाणात गुटखा व पान मसाला असल्याची माहिती मिळाल्याने अन्न व औषध प्रशासनाचे अधिकारी धाड टाकण्यासाठी पोहोचले. मात्र काही वेळातच स्थानिक गुंड तसेच तथाकथित राजकीय कार्यकर्त्यांनी या अधिकाऱ्यांना घेरुन बाचाबाची सुरु केली. प्रकरण हातघाईवर येण्याचे चित्र निर्माण झाले आणि एफडीएच्या अधिकाऱ्यांना कारवाई न करता परतावे लागले. अशा घटनांचा सामना गेल्या वर्षभरात एफडीएच्या अधिकाऱ्यांनाअनेकदा करावा लागला आहे. तरीही गुटखा विरोधी मोहीम तीव्र करण्याचा निर्धार एफडीएचे आयुक्त अभिमन्यू काळे यांनी व्यक्त केला आहे.

तरुण पिढीच्या आरोग्यासाठी घातक असलेल्या गुटखा विक्रीवर राज्यात २०१२पासून बंदी घालण्यात आली आहे. मात्र आजही शाळा कॉलेजच्या परिसरातील अनेक पानटपर्यांवर गुटखा व पान मसाला सहज मिळताना दिसतो.

पोलीस व अन्न आणि औषध प्रशासनाला या बेकायदा गृटख्यावर कारवाई करण्याचे अधिकार असले तरी या दोन्ही यंत्रणांमध्ये सुसंवाद अभावानेच आढळून येतो. काही प्रकरणात एफडीए च्या अधिकाऱ्यांनी स्थानिक पोलिसांकडे सहकार्य मागितले असता त्यांना पोलीस ठाण्यात बसवून चहापान करवले व नंतर पोलीस घेऊन ते कारवाईसाठी संबंधित दुकानात गेले असता काहीही हाती लागले नाही. याचा अर्थ कोणीतरी कारवाईची माहिती आधिच दिली असणार असे एफडीएच्या सत्रांचे म्हणणे

बहुतेकवेळा एफडीएचे अधिकारी कारवाईसाठी जातात तेव्हा स्थानिक गुंड तसेच राजकीय कार्यकर्ते वा नेते येऊन अडथळा आणतात. परिणामी अनेकदा प्रभावी कारवाई करता येत नाही असेही सुत्रांचे म्हणणे आहे.

यातील खरी गोम म्हणजे एफडीएकडे आजघडीला कारवाईसाठी पुरेसे अधिकारी व कर्मचारी नाहीत. अन्न निरीक्षकांची शेकडो पदे रिक्त आहेत. तसेच कारवाई केल्यानंतर जी कायदेशीर प्रक्रिया करणे आवश्यक असते त्यासाठी लिपिक नाहीत तसेच टंकलेखही नाहीत. परिणामी पुरेशा सुरक्षेशिवाय स्वतः च्या जीवावर उदार होऊन कारवाई करायची आणि नंतर कायदेशीर बाबींची पूर्तता करत बसायचे. यातूनच अधिकारीही कारवाईबाबत उदासिनता बाळगून असतात. या पार्श्वभूमीवर अन्न व औषध विभागाचे आयुक्त अभिमन्यू काळे यांनी मोठ्या प्रमाणात अन्न व औषध निरीक्षक तसेच कर्मचारी भरण्यासाठी शासनाकडे प्रस्ताव पाठवला आहे. तसेच कोणत्याही परिस्थितीत गृटख्यावरील कारवाई आम्ही थांबु देणार नाही, असे अभिमन्यू काळे यांनी सांगितले. १ एप्रिल २०२३ ते मार्च २०२४ या काळात गुटखा कारवाईसाठी एकुण १४९४ ठिकाणी तपासणी करण्यात आली असून यात ८५१ जणांवर अफआयआर दाखल करण्यात आले आहेत. तर ३० कोटी २४ लाख ९४८ रुपयांचा गुटखा वा तत्सम पदार्थ जप्त करण्यात आल्याचे एफडीएच्या सूत्रांनी सांगितले.